

रस्त्याचे डांबरीकरण करणे व
तदनुषंगिक मार्गदर्शक सूचना.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक बांधकाम विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-२०१४/प्र.क्र.०६/रस्ते-१,

दिनांक :- ०७ ऑगस्ट, २०१४.

वाचा :- १) शासन परिपत्रक क्र.एमआयएस-१०७८/प्र.क्र.३३९/डेस्क-४,दि.१७

जानेवारी,१९७९.

२) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२००७/प्र.क्र.२५७/रस्ते-१, दि. २१ जानेवारी २००८.

३) शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२००९/प्र.क्र.११६/रस्ते-१,दि.०४/१२/२००९.

४) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१४/प्र.क्र.०६/रस्ते-१, दि.२६/०५/२०१४.

प्रस्तावना :-

राज्यातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना शासनाने उपरोक्त विविध परिपत्रकांद्वारे निर्गमित केल्या आहेत. शासनाने या संदर्भात दिनांक २६/०५/२०१४ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण व इतर कामांसाठी सुधारीत सूचना निर्गमित केल्या आहेत. या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करताना काही अडचणी येत असल्याबाबत क्षेत्रिय अधिकारी व महाराष्ट्रातील विविध जिल्हयांमध्ये डांबरीकरणाची कामे करणा-या कंत्राटदारांच्या संघटना यांच्याकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. या संदर्भात शासनस्तरावर वेळोवेळी होणा-या आढावा बैठकींमध्ये मुख्य अभियंता यांनीही परिपत्रकातील सूचनांमध्ये अंशतः बदल करणे, रस्त्यांची कामे पारदर्शपणे व योग्य स्पर्धात्मक निविदांद्वारे करण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन दिनांक २६/०५/२०१४ रोजी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकातील सूचना टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि तदनुषंगाने शासन खालीलप्रमाणे सूचना देत आहे.

शासन परिपत्रक :-

शासन परिपत्रक दि.२६/०५/२०१४ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या सूचना टप्प्याटप्प्याने अंमलात आणणे आवश्यक असल्याने सदर सूचनांमध्ये आता खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत.

१. ज्या कामांमध्ये डांबरीकरणाच्या कामाचे सिलकोटसह मुल्य रु.४००.०० लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा कामांसाठी दि.२६/०५/२०१४ मधील तरतूदी पूर्णपणे लागू राहतील. सदर परिपत्रकातील बाब क्र.३ मध्ये नमूद केलेला ६ महिन्याचा कालावधी आता १२ महिने इतका वाढविण्यात येत आहे.

शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-२०१४/प्र.क्र.०६/रस्ते-१,

२. ज्या कामांमध्ये डांबरीकरणाच्या कामाचे सिलकोटसह मुल्य रु.५०.०० लक्ष पेक्षा जास्त व रु.४००.०० लक्ष पेक्षा कमी असेल त्या कामांना स्काडा प्रणालिसह सुसज्ज ड्रम मिक्स प्लँटचा वापर करणे अनिवार्य राहिल.
३. ज्या कामांमध्ये डांबरीकरणाच्या कामाचे सिलकोटसह मुल्य रु.५०.०० लक्ष पेक्षा कमी असेल त्या कामांना ड्रम मिक्स प्लँटचा वापर करणे अनिवार्य राहिल आणि स्काडा प्रणाली वापरणे किंवा त्यातून सुट देणे यासाठी तांत्रिक मान्यता प्रदान करणा-या प्राधिका-यास निर्णय घेण्याची मुभा राहिल.
४. वरील अ.क्र.२ व ३ मधील कामांसाठी शासन परिपत्रक दि.१७/०१/१९७९, दि.२१/०१/२००८ व दि.०४/१२/२००९ ही अधिक्रमित केलेली परिपत्रके पुनर्जिवित करुन ती यापुढे अंमलात राहतील. या कामांसाठी सदर परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी.

यापुढे रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे करत असताना वर नमूद केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. दि.०१ जून,२०१६ नंतर बॅच मिक्स प्लँटच्या उपलब्धतेचा विचार करुन पुढील आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१४०८०७१३४५०९७६१८ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावानुसार.

(प्रज्ञा वाळके)

कार्यकारी अभियंता व पदसिध्द अवर सचिव

प्रत,

- १) सर्व मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,
- २) सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ,
- ३) सर्व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/जिल्हा परिषद विभाग
- ४) सर्व तांत्रिक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई — ४०००३२